

Ref: STEX/SECT/2022

January 31, 2022

The Relationship Manager

BSE Limited P. J. Towers Dalal Street, Fort Mumbai 400001

BSE Scrip Code: 500480

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, 5th Floor Plot No. C/1, G Block, Bandra – Kurla Complex

Bandra (East) Mumbai 400051

NSE Symbol: CUMMINSIND

Dear Sir/ Madam,

Sub.: Intimation of Public Notice in lieu of loss of share certificate by shareholder

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 or any other regulation/ notification/ law etc., the Company hereby informs that a public notice in lieu of the loss of share certificate by the shareholder is published in the English Newspaper Business Standard (All Editions) and Marathi Newspaper Loksatta, on January 29, 2022. The copies of said publications are enclosed for your reference.

CIN: L29112PN1962PLC012276

Kindly take this intimation on your record.

Thanking you,

Yours truly,

For Cummins India Limited

Vinaya A. Joshi Company Secretary & Compliance Officer

(This letter is digitally signed)

Encl: As above

Cummins India Limited
Registered Office
Cummins India Office Campus
Tower A, 5th Floor, Survey No. 21, Balewadi
Pune 411 045 Maharashtra, India
Phone +91 20 67067000 Fax +91 20 67067015
cumminsindia.com
cil.investors@cummins.com



Al Engineering Services Ltd.

NOTICE INVITING TENDER

Al Engineering	Services	Limited	invites	bio
having duration of	of 2 years.			

naving duration of 2 ye	ars.
Tender No.	EOF/Admin-Tender/921 dated 21-01-2022
Tender description	Hiring of Equipment for transportation of Aircraft Engines from NIPTC/NEC/ AIR CARGO COMPLEX (AIR SIDE), Mumbai to Old Airport, Mumbai & vice versa.
Approximate requirement	Flat-bed Air-ride trailer 40ft long - min. 20 MT Capacity and Forklift -15 MT Capacity.
Close Date	14-02-2022
EMD	₹1 lakh
Date of Pre-bid meeting	31-01-2022
Con 6 other details are	ordina tandar dagumanta, visit our wahaita

Cummins India Limited

Regd. Office : Cummins India Office Campus Tower A, 5th Floor, Survey No. 21, Balewadi, Pune 411 045, Maharashtra, India (CIN: L29112PN1962PLC012276) Tel.: (020) 67067000 Fax: (020) 67067015.

PUBLIC NOTICE TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

o inform the General Public that following share certificates of CUMMINS INDIA LIMITED having its Registered Office at Cummins India Office Campus
Tower A, 5° Floor, Survey No. 21, Balewadi, Pune 411045, and registered in the
name of the following Shareholder/s have been lost by them.

	Sr.		Name of the Shareholder	Certificate No.	Distino	tive No.	Shares	Face Value	
ı	NO.	NO.	Shareholder	NO.	From	To		₹	
	1	D005801	DATTATRAY VISHWANATH TALEKAR SMT SHEELA D TALEKAR	7581	239398163	239399932	1770	2	

The Public is hereby cautioned/warned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates.

Any person who has any claim in respect of the said share certificates should lodge such claim with the Company CUMMINS INDIA LIMITED, Cummins India Office Campus, Tower A, 5th Floor, Survey, to 21, Balewadi, Pune 411045, within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained, and the Company shall proceed to issue Dupliced Share Certificates.

For Cummins India Limited Vinaya A. Joshi Company Secretary & Compliance Officer

JUPITER INFOMEDIA LIMITED

Regd Offi: 336 Laxmiplaza Laxmi Indestate New Linkroad Andheri (W) Mumbai-400053 Tel: 91-22-61979000, 26341691/82/93 Fax: 91-22-26341693 E-mail: jupiter@jimtrade.com

ь.	Extract of Unaudited Consolidated Financial Results									
E	stract of Unaudited Consoli for the Quarter ended 3			₹ (in Lakhs)						
Sr. No.	Particulars	Quarter Ended 31.12.2021 Unaudited	Year to date figures for current period Ended 31.12.2021 Unaudited	Corresponding 3 months ended 31.12.2020 Unaudited						
1	Total income from operations (net)	134.48	387.66	9.78						
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	27.76	87.93	9.99						
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	27.76	87.93	9.99						
4	Net Profit (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#) attributable to the owners of the company	12.28	45.64	10.19						
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] attributable to the owners of the company	12.28	45.64	10.19						
6	Paid-up Equity Share Capital (Face value Rs. 10 per share)	1002.00	1002.00	1002.00						
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	21.07	21.07	(18.18)						
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - 1. Basic and Diluted:	0.12 0.12	0.46 0.46	0.10 0.10						
Neb	es: 1. Extract of Unaudited Standalone Financial R	lesults for the Quart	er ended 31" December	, 2021 🔻 (in Lakhs)						
1	Total income from operations (net)	0.76	1.58	0.22						
2	Net profit before tax	-4.69	-8.01	-0.84						
3	Net profit after tax	-3.51	-5.36	2.18						
4	Total comprehensive Income for the period.	-3.51	-5.36	2.18						

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL BENCH AT CHENNAI CP(CAA)/69(CHE)2021

CA(CAA)/62(CHE)2021

In the matter of Companies Act of 2013 and

In the matter of Section 230 and other applicable provisions of the Companies Act, 2013

and In the matter of Scheme of Arrangement between Elgi Ultra
Industries Limited ('the Company') and its Shareholders

A company incorporated under the Companies Act, 1956 Having its registered office at India House, New No.1443/1, Trichy Road, Coimbatore - 641018, Tamil Nadu Represented by its Director, Mr. B. Balakrishnan

Notice is hereby given that by an order date Bench of the National Co. Notice is hereby given that by an order dated 6° February 2022, the Chennai Bench of the National Company Law Tribunal has fixed the date of hearing of the Company Petition filed by the Petitioner Company (Eligi Ultra Industries Limited) under Section 230 of the Companies Act, 2013 for sanctioning of the Limited) under Section 230 of the Companies ALZ, 2013 for sanctioning of the Scheme of Arrangement between Erigi. Ultra. Industries: Limited and its shareholders on the 24"day of February 2022. Any person desirous of supporting or opposing the said Petition should send to the Petitioner's Advocates, notice of his intertion, signed by him or his Advocate, with his name and address, so as to reach the Petitioner's Advocates not later than two days before the date fixed for hearing of the Petition. Where he seeks to oppose the Petition, the grounds of opposition or a copy of his afficiant shall be turnished with such notice. A copy of the Petition will be turnished by the undersigned to any person requiring the same on payment of the prescribed charges for the same.

Dated this 29"day of January 2022

Dated this 29th day of January 2022

New No. 115, First Floor, HARISHANKAR MAN Luz Church Road, Mylapore, Chennai – 600 004. Counsel for the Petitioner

••••

kotak°

KOTAK MAHINDRA BANK LIMITED

FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31st DECEMBER, 2021

		STANDALONE		CONSOLIDATED				
Particulars	Quarter ended 31st December, 2021 (Unaudited)	Nine months ended 31st December, 2021 (Unaudited)	Quarter ended 31st December, 2020 (Unaudited)	Quarter ended 31 st December, 2021 (Unaudited)	Nine months ended 31st December, 2021 (Unaudited)	Quarter ended 31st December, 2020 (Unaudited)		
Total income from operations (net)	8,260.48	24,500.91	7,949.74	14,176.16	42,088.63	14,671.02		
Net Profit / (Loss) (before tax, extraordinary items)	2,832.74	7,715.20	2,484.31	4,410.72	10,860.99	3,455.00		
Net Profit / (Loss) before tax (after extraordinary items)	2,832.74	7,715.20	2,484.31	4,410.72	10,860.99	3,455.00		
Net Profit / (Loss) after tax (before extraordinary items)	2,131.36	5,805.29	1,853.54	3,402.74	8,197.57	2,601.67		
Net Profit / (Loss) after tax (after extraordinary items)	2,131.36	5,805.29	1,853.54	3,402.74	8,197.57	2,601.67		
Paid up Equity Share Capital	991.95	991.95	990.24	991.95	991.95	990.24		
Reserves (excluding Revaluation Reserves and Minority Interest as shown in the Balance Sheet of the previous year)	62,236.05**	62,236.05**	47,558.78*	83,345.53**	83,345.53**	65,677.60*		
Basic Earnings per equity share (before extraordinary items) (of ₹ 5/- each) (not annualised) ₹	10.75	29.28	9.36	17.16	41.34	13.14		
Diluted Earnings per equity share (before extraordinary items) (of ₹ 5/- each) (not annualised) ₹	10.74	29.26	9.36	17.15	41.32	13.14		
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] (Refer Note 3)	-	-	-					
Securities Premium Account	24,599.14	24,599.14	24,172.86					
Net worth (Refer Note 4)	68,971.96	68,971.96	61,162.61					
Outstanding debt (Refer Schedule 4 of Balance Sheet)	27,559.82	27,559.82	48,222.63					
Outstanding redeemable preference shares	NA	NA	NA					
Debt Equity Ratio (Refer Note 4)	0.40	0.40	0.78					

- The above is the extract of the detailed format of Quarterly / Nine Months ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulations 33 and 52 of the SEBI (Listing obligations and Requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly / Nine Months ended Financial Results are available on the websites of Stock Exchanges (www.bseindia.com and www.nseindia.cor website of the Bank http://kotak.com).
- on website of the Bank http://kotak.com).

 There has been no change to significant accounting policies during the quarter and nine months ended 31** December, 2021 as compared to those followed for the year ended 31** March, 2021 other than its accounting for stock based Compensation plans. RBI, vide its clarification dated 30th August, 2021 on Guidelines on Compensation of Whole Breches and Control Functions Ustiff, advised Banks that the fair value of share-infined instruments granted after the accounting period ending 31** March, 2021. Accordingly, the Bank and its subsidiaries have changed its accounting policy from the intrinsic value method to the fair value method for all share-linked instruments granted after all share-linked instruments granted after all share-linked instruments granted after all what in the stock-based compensation is expense over the vesting period. Pursuant to these directions, the Bank has re-measured share-linked instruments granted after 31* March, 2021. The fair value of the stock-based compensation expenses over the vesting period. Pursuant to these directions, the Bank has re-measured share-linked instruments granted after 31* March, 2021 on fair value basis and the impact of this change of \$7.00 cross for the Bank and \$7.00 cross for the Bank and \$8.00 cross for th
- As Ind AS is not applicable to Banking companies, total Comprehensive Income and other comprehensive income is not applicable. Information as required pursuant to Regulation 52(4) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015:

Debt-Equity ratio	Represents the ratio of Borrowings / Sum of Capital and Reserves and Surplus							
Networth	Calculated as per the Master Circular - Exposure Norms issued by the RBI.							

Capital Redemption Reserve and Debenture Redemption Reserve is not applicable to the Bank.

By Order of the Board of Directors
For Kotak Mahindra Bank Limited

Dipak Gupta Joint Managing Direct

Mumbai, January 28, 2022



THE GREAT EASTERN SHIPPING CO. LTD.

Regd. Office: Ocean House, 134 - A, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400 018.
CIN No.: L35110MH1948PLC06472; Tel. No.: +91 (22) 66613000; Fax No.: +91 (22) 24925900
Website: www.greatship.com; Emails: corp._comm@greatship.com

STATEMENT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2021

CONSOLIDATED						TANDALONE								
	Quarter Ende	ed Nine M		Nine Months Ended Year Ended		Nine Months Ended		Particulars		Quarter Ended		Nine Mont	hs Ended	Year Ended
31.12.2021 (UNAUDITED)	30.09.2021 (UNAUDITED)	31.12.2020 (UNAUDITED)	31.12.2021 (UNAUDITED)	31.12.2020 (UNAUDITED)	31.03.2021 (AUDITED)		31.12.2021 (UNAUDITED)	30.09.2021 (UNAUDITED)	31.12.2020 (UNAUDITED)		31.12.2020 (UNAUDITED)	31.03.2021 (AUDITED)		
938.58	885.01	753.24	2592.77	2596.60	3336.55	Total income from operations	758.82	722.96	592.21	2108.72	2096.72	2674.12		
199.58	223.93	186.50	428.53	897.44	942.68	Net Profit for the period (before tax, Exceptional and/or Extra ordinary items)	253.57	282.19	215.32	638.76	918.14	1065.87		
205.29	223.06	176.33	440.71	869.51	918.52	Net Profit for the period (after tax, Exceptional and/or Extra ordinary items)	252.78	273.25	204.41	625.29	885.64	1030.13		
216.94	228.33	189.20	483.27	858.46	948.32	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	254.33	278.25	220.68	644.20	893.39	1070.62		
146.97	146.97	146.97	146.97	146.97	146.97	Paid-up Equity Share Capital (Face Value ₹ 10/- per share)	146.97	146.97	146.97	146.97	146.97	146.97		
					7557.30	Reserves excluding revaluation reserves						5951.02		
						Earnings per share (of ₹ 10 each) (not annualised for the period) (in Rupees)								
13.97	15.18	12.00	29.99	59.16	62.50	(a) Basic	17.20	18.59	13.91	42.55	60.26	70.09		
13.94	15.15	11.97	29.93	59.05	62.38	(b) Diluted	17.17	18.56	13.88	42.46	60.15	69.96		
						See accompanying notes to the financial results								

NOTES TO FINANCIAL RESULTS:

- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on January 28, 2022. The Statutory Auditors of the Company have carried out a limited review of the results for the quarter ended December 31, 2021.
- The above is an extract of the detailed format of the financial results for the quarter ended on December 31, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure requirements) Regulations, 2015.
- The shipping and offshore operations of the Group have continued albeit with certain challenges due to restrictions/lockdowns following COVID-19 outbreak. The challenges mainly include travel restrictions on Indian seafarers and inefficient routing of vessels for crew changes, leading to additional costs. The Company has considered the possible effects that may result from the COVID-19 pandemic in preparation of these financial results, including recoverability of assets, and expects their carrying amounts to be recoverable. The impact of COVID-19 may be different from that estimated as at the date of approval of these financial results.
- The Code on Social Security, 2020 ('Code') relating to employee benefits during employment and post-employment benefits received Presidential assent in September 2020. The Code has been published in the Gazette of India. However, the date on which the Code will come into effect has not been notified. The Company will assess the impact of the Code when it comes into effect and will record any related impact in the period the Code becomes effective.

 During the quarter, the Board of Directors the Company at its meeting held on December 27, 2021 has approved a proposal for the Company to buy back its own fully paid-up equity
- shares of a face value of ₹ 10- each, for an amount not exceeding ₹ 225 crores (excluding buyback tax) for a price not exceeding ₹ 335- per Equity Share from the shareholders of the Company (other than the Promoters and shareholders belonging to Promoters Group of the Company) payable in cash, through open market route through the stock exchange mechanism, in accordance with the provisions of Securities and Exchange Board of India (Buy-Back of Securities) Regulations, 2018 (as amended) and the Companies Act, 2013 (including the rules and regulations framed thereunder).

Subsequent to the end of the quarter, starting from January 07, 2022 the Company has bought back 5,27,444 equity shares. The total quantum utilised for the buyback after end of the quarter till January 27, 2022 is ₹ 16.53 crores (excluding buyback tax).

The full format of the results for the quarter ended December 31, 2021, are available on the Bombay Stock Exchange website (URL: www.bseindia.com/corporates), the National Stock Exchange website (URL: www.nseindia.com/corporates) and on the Company website (URL: www.greatship.com/ financial_result.html).

For The Great Eastern Shipping Co. Ltd.

....

....

(K. M. Sheth) Chairman

....



स्थळ: पुणे

कमिन्स इंडिया लिमिटेड

नोंदणीकत कार्यालय: कमिन्स इंडिया ऑफिस कॅम्पस, टॉवर ए. ५वा मजला. सर्वे नं. २१, बालेवाडी, पुणे ४११ ०४५ (इंडिया) (सी.आय.एन.: L29112PN1962PLC012276) दुरध्यनी क्र. : (०२०) ६७०६७००० फॅक्स : (०२०) ६७०६७०१५ वेबसाईंट : www.cumminsindia.com

ई-मेल: cil.investors@cummins.com सार्वजनिक सूचना

सर्वसामान्य जनतेला माहिती देण्यात येत आहे की, किमन्स इंडिया लिमिटेड, नींदणीकत कार्यालय कमिन्स इंडिया ऑफिस कॅम्पस, टॉवर ए, ५ वा मजला, सर्व्हें क्रमांक २१, बालेबाडी, पुणे ४११०४५ चे खालील शेअर प्रमाणपत्र (शेअर सर्टिफिकेट) जे खालील भागधारकांच्या नावावर नींदणीकत असन त्यांनी ते गमावले आहे.

эт.	फोलिओ	फोलिओ भागधारकाचे		विशिष	ट क्रमांक	शेअसं	दर्शनी
죸.	क्रमांक	नाव	क्रमांक	पासून	त	ची संख्या	मृल्य ₹
8	डी ००५८०१	दत्तात्रय विश्वनाथ तळेकर श्रीमती शीला डी तळेकर	७५८१	२३९३९८१६३	२३९३९९ ९३	१৬৩০	3

ज्यांच्याशी संबंधित असेल त्यांच्यासाठी

उपरोक्त नमुद केलेले शेअर प्रमाणपत्र कोणत्याही प्रकारे खरेदी करणे किंवा व्यवहार करणे या बाबतीत जनतेला चेतावणी/सावध करण्यात येत आहे.

या शेअर सर्टिफिकेटसंदर्भात कोणताही दावा असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने किमन्स इंडिया लिमिटेड, कमिन्स इंडिया ऑफिस कॅम्पस, टॉवर ए, ५ वा मजला, सर्व्हे क्रमांक २१, बालेवाडी, पुणे ४११०४५ कडे हे प्रकाशित झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत दावा दाखल करावा, त्यानंतर कोणताही दावा स्वीकारला जाणार नाही आणि कंपनी इप्लिकेट शेअर सर्टिफिकेट जारी करण्यास पुढे जाईल.

कमिन्स इंडिया लिमिटेड करिता विनया अ. जोशी दिनांक: २८ जानेवारी २०२२ कंपनी सेक्रेटरी आणि कंप्लायन्स ऑफिसर

> विशाल जुन्नर सहकारी पतपेढी मर्यादित,मुंबई बी/३,ससेक्स इंडस्ट्रियल इंस्टेट,दादोजी कोंडदेव कॉस मार्ग,भायखळा,मुंबई-४०० ०२७.

जावक क्रमांक : विजुसप/वअ/१५४/२०२१-२०२२ दिनांक: २८/०१/२०२२

[नियम १०७ पोट-नियम (११(ड-१)पहा.]

स्थावरतारण मालमत्तेचा ताबा घेण्याबाबतची नोटीस

ज्या अर्थी खाली सही केलेला वसुली अधिकारी अनंत भिवसेन सोनवणे व्दारा विशाल जुत्रर सहकारी पतपेढी म.,मुंबई महाराष्ट्र सहकारी संस्था नियम,१९६१ अन्वये असुन दिनांक ०२/०६/२०२१ रोजी मागणीची नोटीस ऋणको कर्जदार- श्री. सागर दिलीप गुगलीया ,सहकर्जदार १) श्री. गौरव दिलीप गुगलीया, सहकर्जदार २) श्री. दिलीप नेमीचंद गुगलीया. यांना देऊन नोटीसीमध्ये नमुद केलेली रक्कम रु. ८२,६१,५४५/ -(अक्षरी रू.ब्याऐशी लाख एकसष्ट हजार पाचशे पंचेचाळीस फक्त) सदर नोटीस मिळाल्याच्या दिनांकापासून ऋणको वाने रक्कम जमा करण्यास कसूर केली आहे,खाली सही। करणाऱ्याने दिनांक १७/०६/२०२१ रोजी जप्तीची नोटीस दिली असुन,पुढे निर्दिष्ट केलेली मालमता जप्त

ऋणकोने रवकम जमा करण्यास कसुर केल्यामुळे ऋणकोला याप्रमाणे नोटीस देण्यात येत आहे आणि सर्व नागरिकांना सावधान करण्यात येते की, खाली निर्दिष्ट केलेल्या मालमत्तेचा खाली सही करणाऱ्याने त्याला महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ मधील नियम १०७ (११(ड-१)) अन्वये दिलेल्या अधिकारानुसार दि.१५/१२/२०२१ रोजी शिर्षकचा ताबा घेतला आहे.

विशेषकरुन ऋणकोला आणि सर्व नागरीकांना याद्यारे सावध करण्यात येत की,सदर मालमत्तेसंबंधी कोणताही व्यवहार कर नये आणि केल्यास विशाल नुबर सहकारी पतपेढी मर्या..मुंबई यांच्या बोजाची दिनांक २७/०१/२०२२ अखेर रक्कम रू.८२,३२,१४२/ - आणि त्यावरील व्याज याला अधिन रहावे

गाव मोजे, राजगुरूनगर, ता.खेड, जि.पुणे, येथील सि.स.नं.१०२८ यांसी क्षेत्र २८१.७ चाँ.मी. या मिळकतीमध्ये बांधलेल्या आराधना चेंबर्स या इमारतीमधील सदनिका व शॉप मिळकती खालीलप्रमाणे १) नगरपरिषद मालमत्ता क्र. ३/७८० यांसी वर्णन आरसीसी शॉप नं. १ यांसी क्षेत्र १५० ची.फुट. २ नगरपरिषद मालमत्ता क्र. ३/७८१ यांसी वर्णन आरसीसी शॉप नं. २ यांसी क्षेत्र १८० ची.फुट. ३) नगरपरिषद मालमत्ता क्र. ३/७८३ यांसी वर्णन आरसीसी शॉप नं. ३ यांसी क्षेत्र १८० चौ.फुट. ४)नगरपरिषद मालमत्ता क्र. ३/७९० यांसी वर्णन आरसीसी सदनिका नं.३ व ४ दुसरा मजला यांसी क्षेत्र १२०० चौ.फुट, ५)नगरपरिषद मालमता क्र. ३/७९३ यांसी वर्णन आरसीसी सदनिका नं, ५ दुसरा मजला यांसी क्षेत्र ११०० चौ.फुट. अशी मिळकत. दक्षिणेस- बोल्हाई मंदिर

चर्तुसिमा - पुर्वेस- श्री. तांबोळी यांची मिळकत

पश्चिमेस- श्री, अध्यंकर यांची मिळकत. उत्तरेस- रस्ता श्री, अनंत भिवसेन सोनवणे,

दिनांक: २८/०१/२०२२ विकाण: राजगुरुनगर

MIDG

म. स. सं. अ.१९६० नियम १९६१ व नियम १०७ अन्वये

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (महाराष्ट्र शासन अंगिकृत) सूचना

वसुली अधिकरी

क्र. मऔविम/आय.आय.ए./ए३१०६४/२०२२

(म.प्रा.व.न.र. अधिनियम कलम १९५ सह कलम ४० (३) (घ) अन्वये)

महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ ज्याअर्थी, महाराष्ट्र राज्याचे औद्योगिक धोरण, २०१३ हे राज्य शासनाच्या उद्योग,

उर्जा व कामगार विभागाने २२ फेब्रुवारी २०१३ ची अधिसुचना क्र. आय.आय.ए. पॉलिसी २०१०/प्र.क्र.७६८/उद्योग-२ अन्वये घोषीत केले आहे. (यापुढे उक्त धोरण असे नमूद केले आहे);

आणि ज्याअर्थी, राज्य शासनाचे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास कमीत कमी ४० हे. इतके क्षेत्र जमीन संपादन अधिनियम, १८९४ व महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ या धोरणातील अधिसुची ''अ'' मधील परिच्छेद –४(अ) व ४(ब) मध्ये सुधारित बदलानुसार जमीन संपादन न करता अशा खाजगी क्षेत्रावर एकात्मिक औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याची योजना राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे कलम ४३ (१-ब) नुसार महामंडळ कोणत्याही औद्योगिक क्षेत्राला राजपत्रातील अधिसूचनेव्दारे एकात्मिक औद्योगिक क्षेत्र म्हणून अधिसूचीत करेल. तद्नंतर अशा एकात्मिक औद्योगिक क्षेत्रासाठी महामंडळ विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम ११५ (३) अन्वये काम करेल;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने त्यांची अधिसूचना क्र. आयडीसी-२०१९/प्रक.४३४/उद्योग-१४, दिनांक १३ ऑक्टोबर २०२१ अन्वये मौजे वहाणगांव, ता. मावळ, जि. पूणे येथील ५२.८०९० हे.आर. क्षेत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे कलम २ (खंड-ग) ''औद्योगिक क्षेत्र' म्हणून जाहिर केले आहे ;

आणि ज्याअर्थी, राज्य शासनाने अधिसूचना क्र. मऔविम/आयआयए, ई ६६८३४/२०२१, दिनांक २२ डिसेंबर २०२१ अन्वये मौजे वहाणगांव, ता. मावळ, जि. पुणे येथील क्षेत्र ५२.८०९० हे.आर. इतक्या क्षेत्रासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे कलम ४३-१बी महाराष्ट्र अधिनियम तीन, १९६२ अंतर्गत एकात्मिक औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहिर केले आहे ; महसूल आणि वनविभागाच्या शासन आदेश क्र. एफएलडी २०१९/प्र.क्र. २७०/फ १० दि. ०८/१०/२०२० मधील क्र. १ ते ३ अटींच्या पूर्वतेच्या अधिन राहन तसेच सदर प्रकल्पातील जागेचे ठोकरवाडी धरणा-जवळील स्थान लक्षात घेऊन शासन पत्र क्र. २०१९/प्र.क्र.०२/उद्योग-८ दि. ३१ मार्च २०२० अन्वये निकषांची अंमलबजावणी करण्याच्या अधिन राहन महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ चे कलम २ खंड(ग) अन्वये ''औद्योगिक क्षेत्र'' म्हणून जाहिर केले आहे.

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने सूचना क्र. मऔविम/ ई ६६८३४/२०२१ दि. २२ डिसेंबर २०२१ अन्वये मौजे वहाणगांव, ता. मावळ, जि.पुणे येथील ५२.८०९० हे.आर. इतक्या क्षेत्रासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे कलम ४३-१ ब अंतर्गत एकात्मिक औद्योगिक क्षेत्र म्हणून महाराष्ट्र शासन राजपत्रातील अधिसूचनेव्दारे दि. २२ डिसेंबर २०२१ अन्वये जाहिर केले आहे.

आणि ज्याअर्थी मे. महर्षी वेदिक हेल्थ प्रा. लि. ह्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे सदरील क्षेत्राचा प्रारुप विकास आराखडा मंजूरीस्तव सादर केला आहे.

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ कलम १५५ अन्वये उक्त एकत्रित क्षेत्राचा प्रारुप विकास आराखडा मंजूर करण्याआधी नागरिकांकडून सुचना / हरकती मागविण्याकरिता नोटीस प्रसिध्द करणे आवश्यक आहे ;

त्याअर्थी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ उक्त प्रारूप विकास आराखड्याची नोटीस म.प्रा.व.न.र. अधिनियम कलम १९५ सह कलम ४० (३) (घ) अन्वये नागरीकां-कडून सूचना/हरकती मागविण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिध्द करीत आहे. त्याअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ उक्त प्रारुप विकास आराखड्याची नोटीस उक्त अधिनियम अन्वये नागरिकांकडून सूचना/हरकती मागविण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात सदर नोटीस प्रसिध्द करीत आहे. उक्त नोटीसीची प्रत व एकात्मिक औद्योगिक क्षेत्राचा प्रारुप विकास आराखडा हा या नोटीसचा भाग समजण्यात यावा सदरील नोटीस ही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या www.midcindia.org या संकेतस्थळावर उपलब्ध राहील. तसेच नियोजन प्रस्ताव दर्शविणारा प्रारूप विकास आराखडा नागरिकांच्या अवलोकनार्थ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या खालील कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध राहील.

मुख्य नियोजक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, पाचवा स्तर, उद्योग सारथी, महाकाली गुंफा, मरोळ औद्योगिक वसाहत,

अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०९३. उक्त प्रारुप विकास आराखड्यासंबंधी नागरिकांच्या काही सूचना/हरकर्ती असल्यास त्यांनी ही नोटीस महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिध्द झाल्याच्या दिनांका पासून ३० दिवसांच्या आत मुख्य नियोजक, मऔविम यांच्या कार्यालयात खालील ठिकाणी लेखी स्वरुपात पाठवाव्यात. मुख्य नियोजक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, पाचवा स्तर, उद्योग सारथी, महाकाली गुंफा, मरोळ औद्योगिक वसाहत, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०९३

विहीत मुदतीत आलेल्या हरकती/सुचना विचार करुन शासन मान्यतेसाठी सादर करण्यात येईल. विहीत मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या हरकती/सूचनाचा विचार केला जाणार

मुंबई-९३ ф**атое**г 201,60k% (атова. com

मुख्य नियोजक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

स्थळः मुंबई, तारीखः २८.०१.२०२२

Kirloskar Pneumatic Company Limited

A Kirloskar Group Company

Registered Office:

Hadapsar Industrial Estate, Pune - 411013 CIN: L29120PN1974PLC110307



UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2021

SI.	Particulars	Quarter Ended 31-12-2021	Nine Months Ended 31-12-2021	Quarter Ended 31-12-2020	Year Ended 31-03-2021
No		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
		,	IND AS		
1.	Total Income from operations	22,728	62,278	18,031	82,326
2.	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,555	4,095	1,933	8,388
3.	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,555	4,095	1,933	8,388
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,211	3,056	1,327	6,384
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	645	4,116	2,849	9,166
6.	Equity Share Capital	1,288	1,288	1,284	1,285
7.	Other Equity			80	57,579
8.	Earnings Per Share (Face value of ₹ 2/- each) 1. Basic 2. Diluted (Not Annualised)	1.88 1.87	4.74 4.72	2.07 2.07	9.94 9.94

Notes:

Place: Pune

Date : January 28, 2022

(ॲस्पायर होम फायनान्स कॉर्पोरशन लि.)

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and SEBI Circular No. CIR/CFD/FAC/62/2016 dated July 5, 2016. The full format of the Quarterly Financial Results and Explanatory Notes are available on the Stock Exchange website at www.bseindia.com and on the company's website at www.kirloskarpneumatic.com

For Kirloskar Pneumatic Company Limited

Sd/-K Srinivasan Managing Director

कारवाई करावयाच्या अनामत / तारण | मागणी सचनेचा

· Tel: +91 20 26727000 · Fax: +91 20 26870297 Email: sec@kirloskar.com - Website: www.kirloskarpneumatic.com

"Mark bearing word 10 rlocker" in any form as a suffix or prefix is owned by Kirlocker Proprietory Ltd. and Kirlocker Pneumetic Co, Ltd. is the Permitted User"

ॲस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड

सिक्बुस्टि इंटेस्ट (एनफोर्समेन्ट) रुल्स, 2002 (सदर नियम) मधील निवम 3(1) सह वाचण्यात

प्रॉस्पेक्ट क. 734392 ह. ची.फू., बिल्डींग ई, आपलं घर एफ III, डिनराजवाडी सगसवाडी

8,28,350/- (रुपये आठ लक्षा गट क्र. 175 व 176, एस आर स्टील कंपनीजवळ, पुं अञ्चाबीस रूजार तीनमें पञ्चस फक्त) 412208, महाराष्ट्र, भारत. 2. सदीनका क्र. 103, परिला मजला,

प्रॉस्पेक्ट क. 755688 ह. क्षेत्रकळ मुन्नरे 275.02 ची.फू., प्रोतेक्ट प्लेटोर रांजगगाव, विल्डीम

10,56,055/- (रुपये दल लक्ष उपल ए-3, लारोमार गट क्र. 697 जुना गट क्र. 2171 कॉस्पाव,

सिववृदितै इंटोस्ट ॲक्ट, 2002(सदर ऑधिनिवम) च्या अनुच्छेद 13(2) अंतर्गत. सदर नियमांमधील निवम 3 सह वाचाग्यात

येपाऱ्या सदर अधिनियमातील अनुच्छेद 13(12) अंतर्गत ब्रह्मल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर कला आयआयर्फएर

होम फायनान्स लि. (आयआवएफएल एचएफएल) (पूर्वीची इंडिया इंडिया इन्फोलाईन हार्डसंग फायनान्स लि.) च्वा प्राधिकृत

अधिकान्यांनी सदर अधिनवमातील अनुच्छेद 13(2) अंतर्गत मागणी सूचना पाठीकल्या ज्यांत कर्जदारांना पाठीवण्यात आलेल्य

संबंधित मागर्गी सुबर्नामध्ये नमुद करम्यात आलेल्या रकमेचा भरणा करम्याचे आवाहन करम्यात आले होते. वरीलच्या संदर्भत याहाँ

कर्जदर्शना, पुन्त एकदा, सदर सुचना प्रकाशित होण्याच्या दिनांकापासून 60 दिवसांचे आत खाली नमुद करण्यात आलेल्या स्कमेच

मागणी सुचनेच्या दिनांकरपासून ते भरम्याच्या दिनांकरपर्यंतच्या पृद्धील व्याजासह भरणा करण्याचे आयोहन करण्यात येते. कर्जदाराच

तपत्रील, मागणी सूचनेच्या दिनांकास म्हणजे 25-जानेवारी-2022 रोजी थकवाकी रक्कम आणि कर्जाच्या रक्रमेच्या परतफेडीची हमी

सदर कर्जदार्वनी वर नमुद केल्याप्रमाणे आपआयरफएल एचएफएल वांचेकडे भरणा न केल्यास आवआयएफएल एचरफरल यांचेद्वारे सदर अधिनिवमातील अनुच्छेद 13(4) आणि लागु निवमांतर्गत वर नमूद अनामत मत्तांबिरुद्ध कर्जदावच्या खर्चान, जोखमीवर आणि त्वांना त्यांना भोगाव्या लागणाऱ्या परिणामांवर पृद्धील कारवाई करण्वात येईल. अधिक तपशीलासाठी कृपया प्रधिकृत अधिकान्वांशी या शाखा कार्यालवात संपर्क साधावाः सीटीएस क्र. 4278/1 ते 7, तानाजी नगर, कालिका माता मींदर्शनकळ, दुसरा मजला, चिचवड, पुणे, 411033 / किया कॉपीरेट कार्यालयः आयआयएफएल टॉवर, प्लॉट क्र. 98, उद्योग

जाहीर नोटीस

या नोटीसीद्वारे कळविणेत येते की, अपिलाधीं सरेंद्रपाल सिंग रा.३/१५५, विवेकखंड, ३,

गोमतीनगर, लखनऊ उत्तर प्रदेश यांनी मौजे चाले, ता. मुळशी, जि. पुणे येथील गट नं./स.नं.२०५

बाबत फेरफार क्र.८४८ व इ. या रोजीच्या आदेशावर अपिल दाखल केले आहे. प्रस्तुत अपिलातील जाबदेणार १) सुलाबाई दत्तात्रय मेंगडे २) हीसाबाई मारुती साठे, दोघे रा.चाले, ता.

मळशी, जि. पणे यांना नोटीसा काढनही वारंवार गैरहजर राहिलेने त्यांना प्रस्तुत प्रकरणी

सनावणीकामी हजर राहणेकरिता वर्तमानपत्रातन जाहीर नोटीस देणेची विनंती अपिलार्थी यांनी

केलेली आहे. तरी या नोटीशद्वारे सर्व संबंधितांना कळविणेत येते की, उपरोक्त जमिनी संदर्भातील

प्रस्तृत दाव्याचे चौकशीकामी दि.०१/०२/२०२२ ही अंतिम तारीख नेमणेत आलेली आहे. प्रस्तृत

अपिलाचे चौकशीकामी सदर दिवशी सकाळी ११.०० वा. या कार्यालयात चौकशीकरिता

पुराव्याचे कागदपत्रासह स्वतः जातीने अगर आपले कायदेशीर प्रतिनिधीमार्फत न चुकता हजर

रहावे. जर नेमलेल्या तारखेस, बेळी व ठिकाणी आपण वा आपले प्रतिनीधी दाव्याचे

चौकशीसमयी गैरजहर राहीलेस प्रस्तुत अपिलाकामी आपले काहीही म्हणणे नाही असे गृहित

धरुन अपिलाचे चौकशीकामी नियमानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल व मागाहन तक्रार अगर

गावाचे नाव

चाले

ही नोटीस माझे सही व शिक्यानिशी आज दि. २४/०१/२०२२ रोजी पूणे विभागीय महसूल

प्रशिक्षण प्रबोधिनी बावधन ब्. ता. मुळशी, जि. पुणे येथून जारी केली आहे.

म्हणन देऊ करण्यात आलेली अनामत इ. चा तपशील खालीलप्रमाणे आहे:

दिनांक: 29-जानेवारी-2022

म्हणणे ऐकुन घेतले जाणार नाही. याची कुपया नोंद घ्यावी.

8.

आरटीएस/अपील/एसआर/ ५२१ / २०२१

वावधन व. ता. मळशी, जि. पणे

पुणे विभागीय महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी,

कर्जदार/जामीनदाराचे नाव मागणी सूचनेचा दिनांक व रक्कम

बेहनश्चर बसववज इंडे, | 25-जाने-2022

श्रीमती रेणका मोहेश्वर इंडे.

ब्री दत्त मोबाईल यनिनॉर

स्टोर, (प्रॉस्पेक्ट क्र.

734392, 755688)

विहार, फेज -IV, गुरुग्राम, हरवाणा

स्थानः पूर्ण

वेणाऱ्या सिक्युरीटावडोशन औड रिकन्स्ट्रवशन ऑफ फायनॅन्शीअल ॲसेट्स औड एनफोर्समेन्ट ऑफ

अनामत मत्तेचे वर्णन (अचल मालमत्ता)

राजणगाव जेजारी, पूर्ण,राजणगाव, पूर्ण 410501, महाराष्ट्र, भारत,

स्वा/- प्राधिकत अधिकारी,

आयआवएफएल होम फायनान्स लि. करिता

A S.P.I.R.E मोतीलाल ओस्वाल टॉवर, रहिमतुल्ला सयानी रोड, एसटी डेपो समोर, प्रभादेवी, मुंबई, महाराष्ट्र-400025. ई-मेल: info@ahfcl.com सीआयएन: यु65923एमएच2013पीएलसी248741

ग.नं/स.नं.

(संदेश शिर्के)

उपविभागीय अधिकारी

मावळ-मळशी, उपविभाग पुणे

ताबा सचना (स्थावर मालमत्ता/मत्तांसाठी)

ज्याअर्थी 'ॲस्पायर होम फायनान्स कॉपोरेशन लि.'चे सिक्युरीटायझेशन अँड रिकंस्ट्रक्शन ऑफ फायर्नेन्शियल ॲसेटस च्या अंतर्गत आणि सिक्युरिट इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम 2002 (नमूद नियम) च्या नियम 8(1) च्या सह वाचल्या जाणाऱ्या सिक्युरीटायझेशन अँड रिकंन्सटुक्शन ऑप फायर्नेन्शियल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युस्टि इंटरेस्ट ॲक्ट, 2002(नमूद कायदा)च्या कलम 13 (12)अंतर्गत, देण्यात आलेल्य अधिकारांचा वापर करून संबंधित कर्जदार/रांना नमूद नोटीस/नोटीसेस प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 60 दिवसांच्या आत प्रत्येक खात्याच्या समो देण्यात आलेल्या रकमेचा भरणा करण्यासाठी जारी करण्यात आली होती.

कर्जदार/दारांना थकीत रकमेचा भरणा करता न आल्याने, कर्जदार/रांना आणि सामान्य जनतेला ह्याद्वारे सूचना देण्यात येते की निम्नस्वाक्षरीकार ह्यानं खाली नमूद करण्यात आलेल्या मालमत्ता/ मत्तांचा नमूद नियमांच्या नियम 8 सह वाचल्या जाणाऱ्या नमूद कायद्याच्या कलम 13 (4) च्या अंतर्गत देण्यात आलेय अधिकारांचा वापर करून प्रत्येक खात्यासमोर नमूद करण्यात आलेल्या दिनांकाला कब्जा घेतला आहे.

विशेषतः कर्जदार/रांना आणि सामान्य जनता ह्यांना ह्याद्वारे सावध करण्यात येत आहे की खाली नमृद करण्यात आलेल्या मालमत्तांशी कोणताही व्यवहा करू नये आणि जर असा व्यवहार झाला असल्यास कर्ज कराराच्या अनुसार रक्कम आणि व्याजाचा भरणा 'ॲस्पायर होम फायनान्स कॉपेरिशन लि.'कडे भरणा करण्यास पात्र असतील. सुरक्षित मालमत्ता सोडविण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेच्या संदर्भात नमूद कायद्याच्या कलम 13 च्या पोटकलम (8) मध्ये देण्यात आलेल्या तस्तुदीकडे लक्ष वेधण्यात येत आहे.

अ. क्र.	कर्ज करार क्र./ कर्जदार/ सह कर्जदार/ हमीदाराचे नाव	डिमांड नोटीस दिनांक आणि रक्कम	ताबा घतल्याचा दिनांक	गहाण मालमत्ता/मत्तीचा तपशिल
	एलएक्सपीवृएन00116-170039860 स्वीद्र बाळू खेळवणे आणि कल्याणी स्वीद्र खेळवणे	रु. 1109892/- करीता 29-07-2019	22-01-2022	सदिनका क्र 301, 3 रा मजला, गीतल निवास, एस क्र.420 हिस्सा क्र. 1/1, ग्रामपंचायत कार्यालय समोर मौजे- कोंढवे, हवेली,पुणे महाराष्ट्र-411023
	एलएक्सके एटी 00116-170034917 तुषार हनुमंत भोसले आणि हनुमंत अर्जुन भोसले	रु. 744873/- करीता 26-08-2019	22-01-2022	जीपी क्र-4/080/4/3, वॉर्ड क्र-4, मंजरी बीके ., पुणे महाराष्ट्र-411028
3.	एलएक्सएसएटी00215-160007177 गणेश चंद्रशेखर घोडके आणि कांचन गणेश घोडके	रु. 1568205/- करीता 19-12-2020	25-01-2022	सदिनका क्र-2, संभशिव अपार्टमेंट, पोलिस चौकीजवळ, सादर बाजार, सातारा, महाराष्ट्र-415001
	एलएक्सएसओएल 00316-170048911 महंमद रमजाण मुलाणी आणि प्रवीण महंमद मुलाणी	रु. 1639450/- करीता 10-12-2020	22-01-2022	प्लॉट क्र-18 सर्वे क्र-81/2-ए ,जीपी एच क्र -27 . अकलुज, वेलापूर रोड, माळेवाडी, सोलापूर , महाराष्ट्र- 413004
	एलएक्सपीयूएन00416-170042074 नीलेश तुकाराम माने आणि राहुल तुकाराम माने	रु. 1401870/- करीता 04-05-2019	22-01-2022	प्लॉट क्र-08 आणि 09 ऑरचिड व्हॅली गट क्र-278 पानमव्य रोड मौजे- आळंदी म्हातोबा तालुका- हवेली, जिल्हा- पुणे-412201 महाराष्ट्र

रिलाएन्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लि. Reliance माना कार्यापेट कॉर्पोरेट ऑफिस : ११वा मजला, नॉर्थ साईड, आर-टेक पार्क, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, गोरंगाव (पू), मुंबई-४०००६३

भाषांतरामध्ये त्रुटी आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य धरण्यात येईल.

सुरक्षित मत्तेच्या ई-लिलाव विक्रीकरिता जाहीर सूचना

रिलाएन्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लि. (आरएआरसी), 'आरएआरसी एसव्हिसी ०२३ ट्रस्ट'चे विश्वस्थ, एसव्हिसी को-ऑपरेटिव्ह बँक लि.समवे निष्पादित दिनांकित २९.०३.२०१७ अभिहरलांकन करारनाम्याच्या प्रभावाने खाली नमुद केलेल्या ऋणकोंचे अभिहरलांकिनी व सुरक्षित धनको आहेत. वित्तिय मत्तेची सुरक्षितता आणि पुनरंचना आणि सुरक्षा हीत कायदा, २००२ ची अंमलबजावणी आणि सुरक्षा हीत (अंमलबजावणी) नियम, २००२ अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांच्या अंमलबगावणीत याहारा आमजनतेस सूचना देण्यात येते की खाली नमूद केलेली मालमत्तेची विक्री देणींच्या वसुलीकरिता

आधारशिवाय' खाली नमृद केलेल्या अटींशिवाय आधारे करण्यात येणार आहे. ऋणकोचे / हमीदाराचे नाव अदत्त देणी (रु त) प्रत्यक्ष ताब्याची तारीख . मेसर्स अनमोल ट्रेडिंग कॉर्पोरेशन (मुख्य ऋणको), शॉप नं. २, बिल्डिंग नं. 'ओ', पिनॅक मेमरिज २, रु १,६१,१६,२५०.३० कोथरुड, पुणे-४११०३८. येथे सुद्धाः ८२/८३, गांगट इंडस्ट्रियल ईस्टेट, विद्युत कंट्रोलजवळ, शिवणे, पुणे- १३(२) नुसार सुचना ४११०५७. २. श्री मोहम्मद अंझार आलम, (भागीदार व हमीदार), फ्लॅट नं. १४, बिल्डिंग नं.९, रुनवॉल मिडोज, वार्जे, पुणे-४११०५८. ३. श्री इर्षाद शेख (भागीदार व हमीदार), शॉप न. २, बिल्डिंग ओ, पिनॅक 06.20.7024 मेमरिज २, कोथरुड, पुणे-४११०३८. **४. श्रीमती अमरिन शेख**, (भागीदार व हमीदार), फ्लॅट नं. १४, संपूर्ण प्रदानाच्या विल्डिंग नं.९, रुनवॉल मिडोज, वार्जे, पुणे-४११०५८, ५. श्री मोहम्मद सफिहुसेन शेखा (गहाणकार व तारखेपवंत त्यावरील हमीदार), होम नं. २१, जन्नती मंझील, कोथरुड, पुणे-४११०२९. ६. श्रीमती रिझवाना मोहम्मद सईफ शेख, (गहाणकार व हमीदार), शॉप न. २, बिल्डिंग ओ, पिनॅक मेमरिज २, कोथरुड, पुणे-४११०३८.

ऑनलाईन ई-लिलाव द्वारा करण्यात येणार आहे. मालमत्तेची विक्री अगदी काटेकोरपणे 'जसे आहे जेथे आहे', 'जसे आहे जे काही आहे' व 'कोणत्यार्ह

इरठे स्वकम थी मोहम्मद सफिहसेन शेख बांच्या मालकीची मालमनाः पढील मालमनेचे सर्व खंड व तकडे: शॉप नं ह ४०,००,०००/-३६, बेसमेंट फ्लोअरवरती, मोजमापाचा २८६ ची.फू. बिल्ट-अप, 'हर्षल हाईट्स' बिल्डिंगमघील, पिंपरी-(रुपये चाळीस लाख (रुपये चार लाख चिंचयड लिंक रोड वरील, सर्व्हें नं. २६५/५, सीटीएस नं. ११७२, ११७२/१ ते ८, मीजे चिंचयड, उप जिल्हा ता. हवेली, जि. पुणेच्या मर्यादेत आणि पिंपरी-चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या मर्यादेत स्थित आणि पुढीलप्रमाणे सिमित: पूर्वेला किंवा त्या दिशेने– स्टोअर नं.३५, पश्चिमेला किंवा त्या दिशेने– स्टोअर नं.३७, उत्तरेला किंवा त्या दिशेने- पिंपरी-चिंचवड लिंक रोड. दक्षिणेला किंवा त्या दिशेने- ओपन.

बोली सादरीकरणाची शेवटची तारीख: ०३.०३.२०२२ रोजी सार्य ०५.०० वा पर्यंत र्ड-लिलावाची तारीख: ०४.०३.२०२२ रोजी स.११.३० वा पासून ते १२.३० वा पर्यंत (प्रत्येकी ५ मिनिटांच्या विस्तारासह)

मालमतेची पाहाणी: १५.०२.२०२२ रोजी स. ११.०० वा पासून ते दु. ०२.०० वा पर्यंत

१) मालमत्तेची विक्री राखीव किंमतीच्या खाली केली जाणार नाही आणि विक्री सुरक्षित धनको असलेल्या आरएआरसीद्वारा निश्चितीकरणाच्या विषयाधी-असेल. मालमत्तेची विक्री काटेकोरपणे 'जसे आहे जेथे आहे' आणि 'जसे आहे जे काही आहे' तत्वावर करण्यात येईल. २) ई-लिलावाचे आयोजन मेसर ई-प्रोक्युअरमेंट टेक्नॉलॉजीस लि. (ईटीएल)द्वारा 'ऑनलाईन' करण्यात येणार आहे. ३) ई-लिलावात भाग घेण्यापूर्वी इच्छक बोलीदारांनं https://reliancearc.auctiontiger.net या पोर्टल डोमेनकडे त्यांचे वैध ईमेल आयडी व त्यांच्या नावांची नोंदणी करावी आणि मेसर्स ई प्रोक्युअरमेंट टेक्नॉलॉजीस लि. (ईटीएल)कडून त्यांचा युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. इच्छुक बोलीदारांनी त्याची/ तिची/ त्यांची केवायसी कागदपत्रे अपलोड करावयाची आहेत किंवा आमच्या शाखेकडे बोली प्रपत्रासह ऑफलाईन सादर करावयाची आहेत. ४) भावी बोलीदार मेसर्स ई-प्रोक्युअरमेंट टेक्नॉलॉजीस लि. – ऑक्शन टायगर, अहमदाबाद (हेल्पलाईन नं. हेल्पलाईन नं. फोन नं. : ०७९-६८१३६८०५/३७/८०/५१/९४ व मोबा :९२६५५६२८२१ संपर्क व्यक्ती: श्री चिंतन भट्ट- ९९७८५९१८८, ईमेल आयडी: chintan.bhatt@auctiontiger.net/ rikin@auctiontiger.net/ support@auctiontiger.net यांच्याकडून ऑनलाईन ट्रेनिंगचा लाभ घेवू शकतील. ५) आरएआरसी किंवा सेवा-पुरवटाकार नेटवर्क व्यत्ययामुळे बोलीदाराकडून कोणतेही कोणत्याही/अपवश याकरिता जबाबदार राहणार नाही, सदर घटना टाळण्याकरिता बोलीदारांना सल्ला देण्यात येतो की त्यांनी पर्यार्थ पॉवर बॅक-अप्स, इ.सारख्या आवश्याक व्यवस्था करून ध्याव्यात. ६) इसारा रक्कम ठेव (इस्टे) करेट अकाउंट नं. १०२६०४१८००००७४० बँकेचे नावः एसव्हिसी को-ऑपरेटिव्ह बँक लि. शाखाः वाकोला, लाभाधिकारीचे नाव : एसव्हिसी बँक आरएआरसी ०३३ ट्रस्ट, आयएफएससी कोडः एसव्हिसीबी०००००२६, कृपया नोंद घ्यावी की इरठेच्या अनुसार चेक्स/ डिमांड ड्राफ्ट्स वीकारले जाणार नाहीत. ७) राखीव किंमतीच्या खाली आणि/ किंव इरठे रकमेशियाय बोली स्वीकारल्या जाणार नाहीत. बोलीदार रु ५०,०००/–(रुपये पन्नास हजार फक्त) च्या पटीत त्यांच्या पुढील बोली रकमेत वाढ करु शकतील. ८) यशस्वी बोलीदारांनी उद्घोषणेनंतर त्वरित बोली रक्कम / विक्री किंमतीच्या (आधीच प्रदान केलेली इसारा रक्कम समाविष्ट) २५% रक्कम ग्रदान करावधाची आहे. बंशस्वी बोलीदार लागृ असल्यानुसार टीडीएस व जीएसटी विषयाधीन,यशस्वी बोलीदार म्हणून उद्घोषणा झाल्यानंतर १५ दिवसांच्य आत २५% रक्कम भरावयाची आहे. ९) जर यशस्वी बोलीदार वर नमूद केल्यानुसार विक्री किंमत भरण्यास असमर्थ ठरल्यास, इरठेसहीत सर्व ठेवी पुढील

सूचना न देता जप्त करण्यात येईल असे मानण्यात यावे.तथापी, उर्वरित ७५% रकमेचे प्रदान करण्याकरिता पुढील वाजवी कालावधीच्या विस्तारास अनुमर्त देण्यात येईल आणि ती प्राधिकृत अधिकारीच्या एकमेव स्वेच्छाधिकारावर असेल. १०) अयशस्वी बोलीदाराची इरठे रक्कम ई-लिलाव विक्री प्रक्रिया चंद झाल्यानंतर व्याजाशिवाय परत करण्यात येईल. ११) प्राधिकृत अधिकारीद्वारा देण्यात आलेला तपशील त्यांना असलेले उत्तम ज्ञान, विश्वास व रेकॉर्डनुसार नमूद केलेला आहे. प्राधिकृत अधिकारी कोणतीही चुक, असत्कथन किंवा लोपन, इ.करिता जबाबदार असणार नाही. १२) निम्नस्वाक्षरीकार प्राधिकृत अधिकारीना कोणतेही कारण न दाखवता किंवा कोणतीही पूर्व-सूचना न देता विक्रीच्या कोणत्याही शर्ती व अटींमध्ये फेरबदल करण्याचा किंवा विक्री स्थगीत करण्याचा/ पुढे ढकलण्याचा/ रद्द करण्याचा किंवा कोणतीही बोली स्वीकारण्याचा किंवा नामंजूर करण्याचा एकमेव हक्क व स्वेच्छाधिकार राखून ठेवीत आहेत. १६) बोरीदारांनी मालमचेवरील आकार / भारासंबंधीत सावधगिरीने चौकशी करावी आणि त्यांच्या बोली सादर करण्यापूर्वी मालमत्तेचा नामाधिकार व्याप्ती, गुणवत्ता वाबाबत स्वतःचे समाधान करून घ्यावे. ऑनलाईन बोली सादर केल्यानंतर जो काही असेल तो मालमत्तेवरील आकार, भार याबाबत दाव विचारात घेतला जाणार नाही. १४) कोणतीही थिकत देणी, देणी,कर, आकार साविधिककिया अन्पथा कोणचाही मालमचेच्या विक्रीवरील स्टैंप ड्टी नोंदणी शुल्क समाविष्ट केवळ खरीददाराहारा सोसावयाचा आहे. १५) त्या तारखेनुसार लागू दरातील टीडीएस व जीएसटीचे प्रदान करावयाची जबाबदार खरीददाराची असेल, खरीददाराने ई-लिलावाच्या तारखेपासन १५ दिवसांच्या आत प्रदान केलेले टीडीएस व जीएसटीच्या चलनाची प्रत सादर करावयाचे आहे. १६) अधिक तपशीलाकरिता संपर्क साधाः श्री प्रविण अंगारखे, मुख्य व्यवस्थापक- विधि, मोबा. नं. ९१३६९५७६७९ किंवा श्री विनोद पावस्कर मुख्य – विधि, मोबा. ८०८०७२२८३६ / रिलाएन्स ऑसेट रिकन्स्ट्रन्शन कंपनी लि. वर नमृद केलेल्या पत्यावर. १७) विक्री प्रमाणपत्र सुरक्षित धनकोद्वार संपूर्ण विक्रीच्या विचाराधीन व निश्चितीकरणावर निर्गमित करण्यात येईल. विक्री प्रमाणपत्र यशस्वी बोलीदाराच्या नावे निर्गमित करण्यात येईल. ई-लिलावा सहभागी झालेल्या/ बोली सादर केलेल्या व्यक्तीखेरीज विक्री प्रमाणपत्रातील नावाच्या बदलाकरिता कोणतीही विनंती विचारात घेतली जाणार नाही, **ही सूचन** सर्फेसी कायदा व त्याखालील नमूद केलेल्या नियमाअंतर्गत ॠणको / हमीदार / गहाणकार यांना ३० दिवसीय सांविधिक सूचना म्हणून सुद्धा देण्यात

(स्वाक्षरी/-) प्राधिकृत अधिकारी, रिलाएन्स ॲसेट रिकन्स्ट्रन्शन कंपनी लि. बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

FINSERV कॉर्पोस्ट कार्यालयः सेरेब्रम आयटी पार्क, बी2 बिल्डींग, पाचवा मजला, कल्याणी नगर, पुणे, महाराष्ट्र 411014 शाखेचा पत्ता: तळ मजला, युनिटी आर्केड, प्लॉट क्र. 149/2ए/3/2, होटगी रोड, संचार प्रेससमोर, माजरेवाडी, सोलापुर 413003, पहिला मजला, श्री रामकृष्ण हॉटेल, पोस्ट चौक, बार्शी 413401 सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट,

2002 मधील अनुच्छेद 13(2) अंतर्गत मागणी सूचना निम्नस्वाक्षरीकार हे मे. बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड चे प्राधिकत अधिकारी असन बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ने कर्जदार/सह-कर्जदारांना

देऊ केलेल्या गृह कर्ज/ मालमत्तेवरील कर्जाच्या मुद्दल व तीवरील व्याज आणि इतर शुल्कांच्या परतफेडीत कसूर केल्याने परिणामी त्यांची कर्जे खाली नमूद दिनांकांना अनुत्पादक मत्ता (एनपीए) झालेली असल्याने त्यांना पुढील सूचना देत आहेत. त्या अनुषंगाने, त्यांना सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायर्नेन्शिअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 मधील अनुच्छेद 13(2) आणि त्यातील नियमांतर्गत त्यांच्या शेवटच्या ज्ञात पत्यावर सूचना पाठविण्यात आलेल्या होत्या, परंतु त्या तशाच परत आल्याने याद्वारे कर्जदार/सह-कर्जदारांना या प्रकाशनाद्वारे सूचित करण्यात येते की त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या कर्ज सुविधांच्या अंतर्गत त्यांच्या थकबाकीचा भरणा करावा. कर्ज खाते क / कर्जदार / सह-कर्जदार /

क्र		अचल मत्ता / मालमत्तेचा पत्ता	दिनांक व रक्कम
1.	(कर्ज खाते क्र. 402HSL95848641 आणि 402TSH96455830) 1. मुकेश रामा पाटील (कर्जदार), स.क्र. 3/2, सदनिका क्र. ए 502, ए बिल्डींग राजवीर गॅलक्सी, गायकवाड नगर, माउंटेन व्ह्यूजवळ, दिघी पुणे महाराष्ट्र 411015 2. पूनम मुकेश पाटील (सह-कर्जदार) स.क्र. 3/2, सदनिका क्र. ए 502, ए बिल्डींग राजवीर गॅलक्सी, गायकवाड नगर, माउंटेन व्ह्यूजवळ, दिघी पुणे महाराष्ट्र 411015	पुढील वर्णनाची बिगर-शेती मालमताः सदिनका क्र. ए 502, पाचवा मजला, विग ए, राजवीर गॅलक्सी, स.क्र. 3/2सी/1, 3/2डी, 3/3ए, दिघी, पुणे, महाराष्ट्र 411015. उत्तरेस - मोकळी जागा, पश्चिमेस - सदिनका क्र. 501, पूर्वेस - मोकळा पॅसेज,दक्षिणेस - सदिनका क्र. 509 व सदिनका क्र. 510/लिफ्ट.	रु. 28,63,545/- (रुपये अट्टावीस लक्ष त्रेसष्ट हजार पाचशे पंचेचाळीस फक्त)
2.	(कर्ज खाते क्र. H402HHL0415854) 1. प्रवीण हिरालाल चौधरी (मयत झाल्याने त्यांचे कायदेशीर वारस यांचेद्वारे), कर्जदार सदिनका क्र. बी-11, मेघराज एक्सक्लुसिव, बी-3,धुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेजच्या मागे, कोथरूड डेपो, पुणे, महाराष्ट्र 411038. 2. जयश्री प्रवीण चौधरी, सह-कर्जदार सदिनका क्र. बी-11, मेघराज एक्सक्लुसिव, बी-3, धुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेजच्या मागे, कोथरूड डेपो, पुणे, महाराष्ट्र 411038.	पुढील वर्णनाची बिगर-शेती मालमत्ताः सदिनका क्र. 01, तळ मजला, मिताली बिल्डींग, सर्वे क्र. 98, हिस्सा क्र. 1+7, प्लॉट क्र. 45, कोथरूड, पुणे, महाराष्ट्र 411038. पूर्वेस - पॅसेज व जिना, पश्चिमेस - साईंड मार्जिन, उत्तरेस - गार्डन, दक्षिणेस - पार्किंग	रु. 64,83,708/- (रुपये चौसष्ट लक्ष त्र्याऐंशी हजार सातशे आठ फक्त)
3.	(कर्ज खाते क्र. H402DHB0047348 आणि H402DHT0047349) 1. श्रीश रामचंद्र ढेरे, (कर्जदार) सदिनका क्र. बी-1001, स.क्र. 33 1 1पूर्वा सृष्टी लोकमत भवनजवळ, पुणे 411041. 2. स्वप्ना ढेरे, सह-कर्जदार सदिनका क्र. बी-1001, स.क्र. 33 1 1पूर्वा सृष्टी लोकमत भवनजवळ, पुणे 411041.	सदिनका क्र. 1001, पूर्वा सृष्टी, लोकमत भवनजवळ, पुणे, महाराष्ट्र 411041. पूर्वेस - कंपाउंड वॉल, पश्चिमेस - अग्नी जिना /	रु. 44,19,430/- (रुपये चौरेचाळीस लक्ष एकोणवीस हजार चारशे तीस फक्त)

सूचना देण्यासाठी पर्यायी सेवा म्हणून हे पाऊल उचलण्यात येत आहे. वरील कर्जदार/किंवा सह-कर्जदार जामीनदारांना आवाहन करण्यात येते की त्यांनी सदर सूचनेच्या दिनांकापासून 60 दिवसांचे आत थकबाकी रकमेचा पुढील व्याजासह भरणा करावा, अन्यथा (बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड यांच्याकडे उपलब्ध असलेल्या इतर कोणत्याही योग्य त्या उपयाबद्दल पूर्वग्रह न बाळगता) सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायर्नेन्शिअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 मधील अनु. 13(4) च्या तरतुर्दीनुसार अनामत मता/ग्रहाण मालमतेचा ताबा घेण्यासाठी पुढील पावले उचलण्यात येतील. वर नमूद करण्यात आलेल्या पक्षकारांना सूचित करण्यात येते की त्यांनी बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेंडचा भार असणारया वर नमूद करण्यात आलेल्या मालमत्तेच्या संदर्भात कोणताही व्यवहार करण्यापासून किंवा कोणताही तृतीय पक्षीय हितसंबंध निर्माण करण्यापासून दूर राहावे.

दिनांक: 29.01.2022 स्वा/- (प्राधिकृत अधिकारी) बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड स्थानः पुणे

भारतीय स्टेट बँक, रिटेल ॲसेट सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर-3

आयकॉन टॉवर, पहिला मजला, स.नं. १९४+१९५(पार्ट), बाणेर लिंक रोड, बाणेर, पुणे-४९९०४५, फोन : (०२०) ६६८०५१०६, ई-मेल racpc3.baner@sbi.co.in

मागणी नोटीस

(सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ च्या नियम ३(१) सह सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफेसी कायदा) च्या कलम १३(२) अन्वये)

ज्याअर्थी, खाली सही करणार अधिकृत अधिकारी, **भारतीय स्टेट बँक, आरएसीपीसी–३** यांनी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शीयल ॲसेटस् अँड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ व सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियम २००२ च्या नियम ३ सह कलम १३(१२) नुसार प्राप्त अधिकारात, सदर कायद्याच्या कलम १३(२) अन्वये खाली नमूद संबंधित कर्जदार यांना खाली नमुद तारखेस **मागणी नोटीस** पाठवून सदर नोटीस तारखेपासून ६० दिवसांचे आत खाली नमूद केलेल्या तपशीलानुसार भरणा करण्याची सूचना केली होती. वर उल्लेखलेल्या नोटीसा, न स्विकारल्याने/ न पोहोचल्याने पोस्ट खात्याकडून परत आल्या आहेत. या नोटीशींच्या प्रती खाली सही करणार यांचेकडे उपलब्ध असून संबंधित कर्जदार यांनी त्यांना इच्छा असल्यास कोणत्याही कामकाजाच्या दिवशी नेहमीच्या कार्यालयीन वेळेत, संबंधित अधिकाऱ्यांकडून घ्याव्यात.

तरीही, संबंधित कर्जदार यांना नोटीस देण्यात येते की, त्यांनी **भारतीय स्टेट बँक** यांस ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून ६० दिवसांचे आत पुढील नोटीशीत दाखवलेली रक्कम अधिक करारातील दरानुसार होणारे व्याज, त्यापुढील भरणा करावयाच्या तारखेपर्यंतचे व्याज यांचा भरणा करावा. कर्जदाराने घेतलेल्या कर्जापोटी सदर करार व कागदपत्रानुसार तारण म्हणून खालील मालमत्ता **भारतीय**

कर्जदार यांचे नाव व पता/ मुळ शाखा/कर्ज खाते क्र./एनपीए दिनांक	मागणी नोटीस तारीख	थकबाकी रक्कम	गहाण मालमत्तेचा तपशिल
सौ. सुनिता शेखर ठाकूर (कर्जदार) श्री. शेखर रमाकांत ठाकूर (कर्जदार) फलंट नं. ६०१, सहावा मजला, डेजी बिल्डिंग, ''ब्लॉसम न स्प्रिंग को—ऑफ हौसिंग सोसायटी लि.'', स.नं. १३४/२/१, हिस्सा नं. २ ते ९, सीटीसी नं. २२७९ ते २२८ आणि २३१६ ते २३३४, पाषाण, तालुका—हवेली, जि. पुणे ४११०२१ (गृह) शाखा—पीपीबी बाणेर खाते क्र. ६२३८९९७४५७१ H L MAXGAIN एनपीए दिनांक—२०.१२.२०२०	करण्यात आलेल्या SARFAESI	०८.१२.२०२१ रोजी रु. २९,२५,१३९/- (रु. एकोणतीस लाख पंचवीस हजार एकशे एकोणचाळीस फक्त)तसेच भविष्यातील व्याज खर्च, शुल्क इ.	पलॅट नं. असलेल्या मालमत्तेचा तो तुकडा आणि पार्सल. ६०१, १२०३ चौरस फूट बिल्ट-अप म्हणजेच १९१.८० चौरस मीटरचे मोजमाप. एक कार पार्किंग क्र.३२८, ६वा मजला, बिल्डिंग डेझी, ब्लॉसम एन स्प्रिंग को-ऑप हाऊसिंग सोसायटी लि., स.नं.१३४/२/१, हिसा नं.२ ते ९, सीटीसी नं. २२७९ ते २२८४ २३१६ ते २३३४, पाषाण, तालुका – हवेली जि. पुणे-४९१०२९. पुणे महानगरपालिकेच्या स्थानिक हद्दीत आणि अंग्रीमेंटच्या शेड्यूलनुसार विक्रीसाठी बंधनकारक आहे.

जर संबंधित कर्जदार यांना मागणी केल्यानुसार भरणा करू शकले नाही तर **भारतीय स्टेट बँक** सदर कायद्यातील कलम १३(४) आणि त्याचे नियम यामधील तरतूदीनुसार वरील मालमत्तांमधून वसूलीची प्रक्रिया सुरू करेल. अशा प्रक्रियेमुळे होणारे परिणाम वा नुकसान यास कर्जदार हेच जबाबदार असतील.

मिळकतीवरील बोजा कर्जफेड करून घेण्यासाठी उपलब्ध वेळेबाबत कर्जदाराचे ध्यान सदर कायदाच्या कलम १३ उपकलम ८

कडे आकर्षित करण्यात येते. सदर सरफेसी कायद्याने कर्जदार यांना भारतीय स्टेट बँकेच्या लेखी संमतीशिवाय सदर मालमत्तेसोबत कोणताही व्यवहार करण्यास उदा. विक्री, भाडेपट्टी अथवा अन्य व्यवहार करण्यास प्रतिबंध आहे. सदर सरफेसी कायद्यातील तरतूर्दीचे उल्लंघन कर्जदार यांनी करणे

दिनांक : २९.०१.२०२२ अधिकृत अधिकारी

ठिकाण : पुणे (मजकुरात संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकुर ग्राह्म मानावा) भारतीय स्टेट बँक, आरएसीपीसी-३

हा गुन्हा समजून त्यांना जबाबदार धरण्यात येईल. व सरफेसी कायद्यातील तरतूदीनुसार ते दंड व शिक्षा यास पात्र असतील.